EAST WEST HOLDINGS LIMITED

(Formerly Bullish Bonds & Holdings Limited)

Regd. Off. 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai - 400099
Tel: +91-22-4221 9000 /2820 0792 E-mail: info@ewhl.in Web: www.ewhl.in

CIN: L74110MH1981PLC298496

25th August, 2020

To,
The Department of Corporate Services,
BSE Limited
14th Floor, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.
Scrip Code: "540006"

To, The Calcutta Stock Exchange Limited, 7, Lyons Range, Kolkata - 700 001

Scrip Code: "028105"

Dear Sir/ Madam,

<u>Subject:- Publication of Notice to Shareholders in Newspapers for Updating</u> <u>email-id of Shareholders</u>

With reference to the captioned subject, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No, 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No, 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Govt. of India and the Securities and Exchange Board of India vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 which inter alia dispenses with the requirement of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the shareholders for FY 2019-2020 due to Covid-19. The Company has provided the facility to the Shareholders who have not registered their email id/ address and/or Bank Account details may register the same through our Registrar and Share Services by clicking Agent, Satellite Corporate Pvt. Ltd http://satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf and follow the registration process as guided therein.

Accordingly, pursuant to Regulation of 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of Notice published in the newspapers viz. Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 25th August, 2020.

This is for your information and record.

Thanking You,

Yours Faithfully,

For East West Holdings Limited

Company Secretary Compliance Office

Encl: a/a

East West Holdings Limited

(Formerly Known as Bullish Bonds & Holdings Limited)
(Cin: L74110MH1981PLC298496

Regd. Off: 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai-400099

Website: www.ewhl.in, Email Id: info@ewhl.in

Notice is hereby given to all the shareholders of East West Holdings Limited that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No, 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No, 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Govt, of India and the Securities and Exchange Board of India vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, which inter alia dispenses with the requirement of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the shareholders for FY 2019-2020 due to Covid-19. Shareholders are therefore requested to register their email addresses and mobile numbers to facilitate the Company to send Annual Report, Notice of General Meeting and any other important communications electronically in

compliance with the aforesaid Circulars.
Shareholders holding shares in physical form and who have not registered their email id/address and/or Bank Account details may register the same through our Registrar and Share Transfe Agent, Satellite Corporate Services Pvt. Ltd by clicking the link http://satellitecorporate.com/KYCfor%20physical.pdf and follow the registration process as guided therein. In case of any query members may send an email info@satellitecorporate.com or contact at Phone: 022 28520461/462. Shareholders holding shares of the Company in electronic/dematerialised form but who have not

yet registered their email in their respective Demat Account are requested to approach their respective Depository Participant for updating the same. No action is required from shareholders whose email addresses and Mobile numbers are already

For East West Holdings Limited

Date: 24/08/2020

updated in the Company's/ Depository records.

Managing Director

PUBLIC NOTICE

Shri/Shrimati ARTIMIZIA GEORGE a Member of the PANCHRATNA Co-operative Housing Society Ltd. having address at A-303 PANCHRATNA CHS, OLD NAGARDAS RE NOTICE is hereby given to the public tha Mr. Babubhai Soni ("The Owner") is entitled to use and occupy a Shop Premises bearing NDHERI E, MUMBAI 400069 and holding flat No A - 303 Shop No. 3 admeasuring 200 square fee he building of the society, died on 28TH JUNE 2019 with actioning on the source, one on 2011 June 2017 Winton saking any nomination. The society hereby invites claims o ojections from the heir or heirs or other claimants' objector objectors to the transfer of the said shares an entest of the deceased member in the capital / property or society within a period of 30 days from the publication or consequently and the society of the said society of the sai built-up area and Shop No. 5 admeasurin 240 sq.ft. built up area, on the Ground Floor of A Wing in the Building known as "Kohinoor Complex" standing on land oearing S.No. 134, H No. 1/A, S.No. 135 is notice, with copies of such documents and other proc S.No. 135, H.No. 5, S.No. 135, H.No. 6/A support of his/her/their claims/ objections for CTS No. 1601, 1601/1 of Village Dahisai ansfer of shares and interest of the decease ember in the capital/ property of the society no claims/ objections are received within th riod prescribed above, the society shall be free to deal wit Taluka Borivali, Mumbai Suburban Districi Dahisar East, Mumbai 400 068, ("the sai Shops"). e shares and interest of the deceased member in the capita restates and interest on the economic men to explain roperty of the society in such manner as is provide inder the bye-laws of the society. The claim bjections, if any, received by the society for transfer of shan nd interest of the deceased member in the capital proper of the society shall be death with in the manner provide

NOTICE

der the bye-laws of the society. A copy of the register

e-laws of the society is available for inspection b

claimants/ objectors, in the office of the societ

with the secretary of the society between 10.00A.M to 5.0 P.M. from the date of publication of the notice till the date of

expiry of its period.

The Owner has agreed to sell to my Clien the said shops free from all encumbrance

ALL PERSONS having any objection or ar claim, right, title or interest including and b way of sale, ownership, transfer, assignmen tenancy, lease, possession, license, pledge lis-pendens, mortgage, exchange, gif partition, lien, charge, maintenance inheritance, trust, easement, or otherwise i respect of the said Shops are hereb required to make the same known in writin to the undersigned along with origina documents in support thereof within 15 fifteen) days from the date of publication ereof failing which the claims of such person/s shall be deemed to have bee vaived and or abandoned.

Adv. Danish Chamadia Shop No. 1 & 2, A-Wing, Kohinoor Complex Western Express Highway Dahisar East, Mumbai - 400 06

Date: 25th August 2020 Place : Mumbai

माहेश्वरी प्रगति मण्डल, मुम्बई माहेश्वरी भवन, 603 जे. एस. एस. मार्ग, गिरगांव, मम्बई-400002 फोन: 022 2200 5026/27/28, Email: info@mpmmumbai.in

वार्षिक साधारण सभा की सूचना

माहेश्वरी प्रगति मण्डल, मुम्बई की 62 वीं वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 26 सितम्बर 2020 को सायं 5 बजे ZOOM APP. पर मुम्बई में होगी जिसमें निम्नलिखित विषयों पर विचार होगा:-

1) कार्यकालिक वृत्तान्त की स्वीकृति प्रदान करने के सम्बन्ध में।

- 2) 31 मार्च 2020 को समाप्त हुए वित्तीय वर्ष के लेखा परीक्षक द्वारा ऑडिट किये गये हिसाब की स्वीकृति प्रदान करने के सम्बन्ध में। 3) 31 मार्च 2021 को समाप्त होने वाले वित्तीय वर्ष के लिए लेखा परीक्षक (ऑडिटर्स) की
- नियुक्ति एवम् उनका पारिश्रमिक निर्धारित करना ।
- 4) मण्डल विधान की धारा 4.9(b) के अन्तर्गत वर्तमान व्यवस्थापिका सभा सत्र 2018-2020 का कार्यकाल एक वर्ष के लिये बढाने के सम्बन्ध में ।
- 5) मण्डल विधान संशोधन के सम्बन्ध में । (Amendment/ alteration of Object Clause being Clause III of Memorandum of Association of Mandal by substituting the same with the New Object Clause.)

6) अन्य विषय अध्यक्ष महोदय की अनुमति से।

मम्बर्ड दिनांक 25 अगस्त 2020 व्यवस्थापिका सभा के आदेशानुसार प्रमोदकुमार देवपुरा - मंत्री

नोट: 1) मण्डल का कार्यकालिक वृत्तान्त, ऑडिटेड हिसाब-बेलन्सशीट आदि एवं विधान संशोधन हेत् New Object Clause का प्रारूप मण्डल की Website: www.mumbaimaheshwari.com एव ई-सरसवाणी पर भी उपलब्ध है।

- 2) कार्यसूची में निर्देशित विषयों पर आपकी जिज्ञासा, यदि कोई है तो, लिखित रूप में मंत्री के नाम मण्डल कार्यालय अथवा Email id: info@mpmmumbai.in पर दि. 15 सितम्बर 2020 तक भेज देवें । जिससे उनके समचित उत्तर देने में सविधा होगी ।
- **3)** इस AGM में भाग लेने के लिये मण्डल के सदस्यों को मण्डल की वेबसाईट www.mumbaimaheshwari.com पर दिये गये निर्देशानुसार zoom meeting की id एवं

बैंक ऑफ़ बड़ीटा Bank of Baroda FERRITI STORE DESIGNATION Vijaya Bank- Bank of Baroda

Chembur Branch Kumkum Bldg, 17th Cross, R C Marg ,Chembur, Mumbai, Maharastra-400071

POSSESSION NOTICE (for Immovable property) [See rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise or powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 9/3/2020 calling upon the borrower Mr. Chetan Thamma Gowda & Mrs. Navina Chetan Gowda to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,83,007.60/ (Rupees Ten Lakhs Eighty Three Thousand and Seven and Sixty Paisa

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possessior of the property described herein below in exercise of powers conferred on hin under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interes

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 10,83,007.60/- (Rupees Ten Lakhs Eighty Three Thousand and Seven and Sixty Paisa only) and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section

All that part and parcel of the property consisting of Flat No 410 admg abou 27.96 sq. mts. Carpet area, on the 4th Floor, in the G Wing, building type 24/2 in the building called Gloria, in the scheme construction known as 'Mohar

Ambernath. North - H Wing, South - K Wing, East - L Wing, West - D Wing

बिहार 🎉 सरकार

जल एवं भूमि प्रबंधन संस्थान (वाल्मी).

(जल संसाधन विभाग, बिहार का एक स्वशासी संस्थान), फुलवारीशरीफ, पटना

विज्ञापन संख्या-01 / वाल्मी, पटना शंविदा प२ नियोजन हेतु शूचना

सामान्य प्रशासन विभाग, बिहार, पटना का संकल्प संख्या 10000 दिनांक 10.07.2015 के आलोक में राज्य सरकार / केन्द्र सरकार के कार्य विभागों से सेवा निवृत या दिनांक 31.12.2020 तक सेवा निवृत होने वाले अधीक्षण अभियता / कार्यपालक अभियता तथा कृषि विभाग / कृषि विश्वविद्यालय / भारतीय कृषि अनुसंधान पर्षद से समकक्ष पदों से सेवा निवृत पदाधिकारी या दिनांक 31.12.2020 तक सेवा निवृत होने वाले पदाधिकारी से वाल्मी के अन्तर्गत प्राध्यापक (अधीक्षण अभियंता या समकक्ष पद) के पद के 4 (चार) रिक्त पदों पर एवं रीडर (कार्यपालक अभियता या समकक्ष पद) के पद के 12 (बारह) रिक्त पदों पर संविदा के आधार पर नियोजन हेतू आवेदन विहित प्रपत्र में आमंत्रित किये जाते है। आवेदन जमा करने की अन्तिम तिथि 30.09.2020 (बुधवार) अपराह 5.00 बजे तक है। इच्छुक सेवानिवृत पदाधिकारी या दिनांक 31.12.2020 तक सेवानिवृत होने वाले पदाधिकारी दिनाक 30.09.2020 तक वाल्मी कार्यालय में व्यक्तिगत रूप से अथवा स्पीड पोस्ट या ई-मेल walmiwrd@gmail.com पर अपराहन 5.00 बजे तक अपना आवेदन विहित प्रपत्र में जमा कर सकते हैं । संविदा पर नियोजन से सम्बन्धित विस्तृत सूचना नियोजन की शर्त्ते एवं विहित प्रपत्र वेबसाईट state.bihar.gov.in या www. wrd.bih.nic.in पर देखी जा सकती है एवं डाउनलोड की जा सकती है। संविदा पर नियोजन से सम्बन्धित अन्य कोई जानकारी यदि आवश्यक हो तो किसी भी कार्य दिवस को 11.00 बजे पूर्वाहन से 5.00 बजे अपराहन के बीच निदेशक (मुख्य अभियता) वाल्मी, पटना से कार्यालय में सम्पर्क कर अथवा दूरभाष संख्या 0612—2452204 पर या ई मेल walmiwrd@gmail. com पर प्राप्त की जा सकती है ।

निदेशक (मुख्य अभियन्ता)

ECEIVEISS E - AUCTION | EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED | CIN: U67100MH2007PLC174759 | Retail Central Office 1st Floor, Edelweiss House, Off CST Road, Kallna, Mu Regd.Office : Edelweiss House, Off CST Road, Kallna, Mumbal 400088

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE SECURED ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) & 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("RULES"

ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6). 8 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("RULES").

That Dewan Housing Finance Limited (hereinafter referred as DHFL) has assigned the financial assets to Edelwiss Asset Reconstruction Company Limited also as its own/lacting in its capacity as trustee of EARC-TRUST-SC-371 (hereinafter referred as "EARC") pursuant to the Assignment Agreement dt.04.10.2019 under Sec.5 of SAFFAESI Act, 2002. EARC has stepped into the shoes of the DHFL and all the rights, title and interests of DHFL with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower(s) and EARC exercises all its rights as the secured creditor.

Notice of 30 days is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable secured assets mortgaged in favor of the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer (AO) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis, for recovery of the amounts mentioned herein below due to EARC together with further interest and other expenses/costs thereon deducted for any money received by EARC from Borrower(s) and Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are mentioned below for the property.

Details of Secured Assets Put For Augstion:

Details of Secured Assets Put For Auction

Property Description: All that part & parcel of the property consisting of Piot no. A-6, sub plot no. 14, admeasuring 32.00sq.meters situated at Neelsagar Cooperative Housing Society Limite

Important Information regarding Auction Process:

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES AND MOVABLE PROPERTIES, E-Auction Sale Notice for Sale of Immovable & Movable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable/ movable property mortgaged /charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of below mentioned account/s. The details of borrower/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-

Description of the immovable / Movable property with known encumbrances, if any

Machinery (List available with authorized officer)

machinery lying at Gala No. E8/A, Bliss, Plot No. AM-19,

Add. MIDC, Anand Nagar, Ambernath. Encumbrance known to Bank: Nil

Flat No 004, Ground Floor,

Building Known as Samarth Deep CHS Ltd Old S. No.

51, New S. No. 31, HISSA No. 9,0f Village Dombivali (Old and New), Behind Apurva Hospital, Kopar Road, Dombivali (West) Tal-Kalyan, Dist Thane-421202. Encumbrance known to Bank: Nil

Residential Flat No. 206, 2nd Floor, 'A, Wing, Shree Arjuneshwari Co-Op, Housing Society Ltd., Near LPG Pump,

Bhiwandi Kalyan Road

Shop no. 2, Plot no. D-4,

Sanjeevani Co.Op. HSG. Soc. Ltd, GES, Nerul, Navi

Mumbai. Encumbrance

Shop no. 3. Plot no. D-4

Mumbai.Encumbrance known to Bank: Nil

Shop No 11, Ground Floor,

Named as Gopal Krsihna Hair Dressers, Plot bearing S No 60, Hissa No 3, Village—Pahadi, Ganeshkrupa Chawl, Arey Road, Near Subway, Goregaon West, Mumbai—400062.

(Total Builtup area – 159 Sq ft) Encumbrance known to

Flat No 104, 1st Floor,

Building known as "New

Avishar Co. Op. Hsg. Soc. Ltd.", Situated at Plot No 12,

Village – Achole, Near Mayura

Bar & Restaurant, Achole Road Nallasopara (East), Taluka – Vasai, Dist – Palghar. (Builtup

area-360 Sq ft) Encumbrance

known to Bank: Nil

known to Bank: Nil

Bank: Nil

emghar, Bhiwandi - 421302

mbrance known to

New S. No. 31, Hissa No.

Total Outstanding

24.08.2020

Rs.

27,70,649.87

Received 1 day prior to the date of auction

E-Auction (https://auction.edelweissarc.in)

As per prior appointment

Mr. Anshuman More, Mobile No. 7304948475

Fort, Mumbai-400001. Phone: 022-22625976, 22625977 Email: sarmms@bankofbaroda.co.in

APPENDIX IV-A, II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)]

Rs. 2127123.07 +

nterest and cost

29-07-2017 less

Rs. 3075114.98

Rs. 4,69, 773.52

(Housing Loan) +interest and

31-03-2017 less ecover upto date

Rs. 2400413.95

+interest and

cost from 30.09.2016 less

ecover upto dat

Rs. 9167495+

less recover upt

Rs. 3543230.00

+interest and

cost from 31-03-2014 less

ecover upto dat

Rs. 7,99,901.75 + interest and cost from

12-07-2015 less

ecover upto dat

EMD Detail / RTGS Detail / Name of Bank & Branch, Account Number & IFSC Code

ICICI Bank Ltd.

Nariman Point;

000405118304; ICIC0000004

PR. No. 005340 (WRD) 2020-21

ame of Assignor

Loan Account No

668322 [113-

00000522]

Date: 24.08.2020

2 Last Date of Submission of EMD

5 Contact Persons with Phone Nos.

4 Place of Auction (Web Site for Auction)

6 Date & Time of Inspection of the Property

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

FORWARD CO. CO. STATE ST

Name & Address of Borrower/s

Mrs Rupali P Shendarkar,

Shri Venkateswara Enterprises

Mr. Saibaba N. Elagandula

Mumbai - 421506

hrough its partners

M/s Joker Food Industries, Through its Proprietor

A-8, 104, Shankeshwar Nagar, Manpada Road, Dombivali East

1. Mrs. Ramya Nagrajan, 2. Mr. S. Jegan Mohan & Mrs. Ramya Nagrajan (Housing Loan), Add: Flat No 004, Ground Floor, Building Known as Samarth Deep CHS Ltd Village

Dombivali, Bh Apurva Hospital, Kopar Road, Dombivali (West)

& Mrs. Anuradha N. Elagandula, Flat No. 206, 2nd Floor, 'A

Wing, Shree Arjuneshwari Co-Op, Housing Society Ltd., Near LPG Pump, Bhiwandi Kalyan Road, Temghar, Bhiwandi –421 302

M/S Trimurty Agency, Office No. 2, Plot-279, Sector-23 Sanpada, Navi Mumbai-400706, Prop. Dattatraya Shinde Address- Jay Vasant Co-0p HSG. Society, 1st floor, Room No. 101, Plot No. 11, Sector. 16 A, Vashi, Navi Mumbai-

Soc. A Wing, Flat No. 14, 2nd floor, Sector. 9, Navi Mumbai, Vithal

Baban Shinde (Guarantor) & Shaila Vithal Shinde (Guarantor

Baban Shinde (Guarantor) & Shalla Vithal Shinde (Guarantor), Address-B-15/1-4, B-Type Apartment Owners Association, Sector-1, Vashi-400703. & Address-B-15/1-5, B - Type Apartment Owners Association, Sector-1, Vashi-400703. & Address-A/P Mahskewadi, Tal. Parmer, Dis. Ahmednagar(MH) - 414706, Savita Sonbhau Adak (Guarantor), Radhakrishnan Niwas, Plot No, 368, Block No.

2 Ground Floor, Nerul , Sector -1, Navi Mumbai, Thane- 40070 & Shop No. 2 & 3 Ground Floor, Plot No. D-4, Nerul Sanjeevani CHS

Ltd, G.E.S, Sector-20, Nerul Navi Mumbai - 400706 & Krishnakama Niwas, 1st Floor, Reliance Fresh, Near D.Y. Patil College, Opp Army Colony, Navi Mumbai - 400706

iii) Rajendra B Modi, All are resident of 78/8 Krishna Vihar, RAF

Road, Wadala, Mumbai-400031 (iv) Jitendra Kothari, R/o 207, Samuel Street, Mumbai-400003

v) Ganesh jadhav, R/o 10 Gulmohar, 90 Aray Road, Goregao

6 M/s Jay Enterprises, Through its Partners & Guarantors
(i) Mrs Prachi Desai, D-38A7, Navnit CHSL, Bhardawadi Road

Andheri (W), Mumbai - 400058. (ii) Mrs Kamini Panchal, 104

New Avishkar, Acholi Road, Nallasopara (w), Distt. – Palghar (iii) Mr Balraj Himatlal Khakhar ,702, New Vivek CHSL, Vidayaniketan Marg of MG Road, Goregaon (W), Mumbai – 400062. (iv) Mrs Pannaben Prakash Panchal 104, New

vishkar. Acholi Road, Nallasopara, Distt. – Palghar

the authorized officer on Tel No. 022-22625976/77

M/s R B Mody & Its Partners & Guarantors

st, Mumbai - 400062

(i) Rajiv Rajendra Modi, (ii) Sunil Rajendra Modi

3 Place for Submission of Bids

Place Mumbai, Maharashtra

Borrower / Guarantor and

Co-Borrower Name

Prakash Soma Chavan

Soma Ganu Chavan

Sector 14, Kalamboli, Navi Mumbai, Dist. Raigad, Maharashtra.

वाल्मी, पटना नोवल कोरोना के संबंध में विस्तृत जानकारी एवं सहयोग हेतु 🚁 топ Free No.: 🕇 🚺 पर संपर्क कर सकते हैं। खाद्य सामग्री– संबंधी किसी तरह की जानकारी अथवा सुझाव हेतु दूर<mark>भाष सर</mark>व्या 0612–2217636 पर सम्पर्क किया जा सकता है।

Name

EARC

TRUST

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in EARC's website i.e. https://auction.edelweissarc.in

All Demand Drafts (DD) shall be drawn in favor of Trust name as mentioned above and payable at Mumbai

ELPRO INTERNATIONAL LTD.

Regd. Office: 17th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mum bai - 400021, Tel: +91 22 22023075/40299000 Fax: +91 22 22027995. CIN: L51505MH1962PLC012425

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Notice is hereby given the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 27, 2020

Further, in terms of the Company's policy on Prevention of Inside Trading, the "Trading Window" for dealing in the securities of the Company has been closed for designated persons of the Company and/ or their immediate relatives with effect from 2^{nd} July, 2020 and shall remain closed upto 48 hours of announcement of the

The said notice is also available on the website of the Compar (www.elpro.co.in) and on website of BSE Limited (www.bseindia

Binal Khosl

Type of

ossession

Physical

04.09.2020

To 02:00 pm

Kumar Pankaj Singh

8114582657

04-09-2020 12:00 am

02:00 pm

Sanjay Bane 9920554142

03-09-2020 12:00 am To

02:00 pm Sanjay Bane 9920554142

03-09-2020

(umar Panka

Singh 8114582657

07-09-2020 12:00 am To 02:00 pm

Sanjay Bane 9920554142

21-09-2020 12:00 am To 02:00 pm **Sanjay Bane** 9920554142

Place: Mumbai

Date: August 24, 2020

Date and Time

of Auction

29.09.2020

at 12.30 PM

Sd/- Authorized Officer

Physical

Physical

Physical Possession

Physical

Physical Possession

Physical Possessio

For Edelweiss Asset Reconstruction Company Limited



Email: investors@elpro.co.in, Website: www.elpro.co.in

Disclosure Requirements) Regulations, 2015,

inter alia, to consider and approve, Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020.

By order of the Board

21st August, 2020

Reserve Price Earnest Money Deposit

(EMD) in INR

Rs.

(in INR)

Rs.

18,50,000/-

1st Floor, Edelweiss House, off CST Road, Kalina, Mumbai-400098

14-09-2020

300 Hrs to

1500 Hrs

1500 Hrs

(1) Rs. 3.11 lakt

(2) Rs. 31,100/-

(3) Rs. 5,000/-

(3) Rs. 20,000/-

14-09-2020 (1) Rs. 27.75 lakh 1300 Hrs (2) Rs. 2.8 lakh

4-09-2020 (1) Rs. 26.00 laki

1300 Hrs (2) Rs. 2.60 lakh

14-09-2020 (1) Rs. 12.80 lakh 1300 Hrs to (2) Rs. 1.28 lakh

1500 Hrs (3) Rs. 20,000/-

14-09-2020 (1) Rs. 12.80 lakt

1300 Hrs to (2) Rs. 1.28 lakh 1500 Hrs (3) Rs. 20,000/-

4-09-2020 (1) Rs. 23.65 lakh

1300 Hrs to (2) Rs. 2.37 lakh

1500 Hrs (3) Rs. 20,000/-

30-09-2020 (1) Rs. 16.85 lakh 1300 Hrs to (2) Rs. 1.70 lakh 1500 Hrs (3) Rs. 20,000/-

(3) Rs. 20,000/-



Sd

VAKRANGEE LIMITED

"Vakrangee Corporate House" Plot No. 93, Road No. 16, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai -400093, Maharashtra. Phone : $+91\ 22\ 2850\ 4028\ /\ 3412, +91\ 22\ 6776\ 5100$ Fax- +91 22 28502017, E-mail: info@vakrangee.in CIN: L65990MH1990PLC056669

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING

- Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the members of Vakrangee Limited will be held on Monday, September 28, 2020 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with applicable provisions of Companies Act, 2013 ('the Act'), Circular(s) issued by Ministry of Corporate Affairs dated May 05, 2020, April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and Circular dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the businesses, as set out in the Notice of AGM dated August 17, 2020, which is being emailed to the
- In view of continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular dated May 05, 2020 read with Circular dated April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred as 'MCA Circulars') permitted holding AGM through VC or OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of Companies Act, 2013 along with SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM.
- In compliance with the Act, the Rules made thereunder and the above Circulars, electronic copies of the Notice convening the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2019-20 has been mailed to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail ids with the Company / Depository Participant(s). The Electronic dispatch of Annual Report have been completed on August 23, 2020.
- Members are requested to support Green initiative by registering/ updating their e-mail addresses with the DepositoryParticipant (in case of shares indematerialized form) or with Bigshare Services Private Limited, the Registrar and TransferAgent ("RTA") of the Company (in case of shares held in physical form) for receiving all communication including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company
- The Company has also uploaded the AGM Notice and the Annual Report on its website www.vakrangee.in , website of stock exchanges i.e., BSE Limited ("BSE") and The National Stock of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services (India) limited (CDSL) www.evotingindia.com. Members can attend and participate in AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice
- of the AGM. Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act. 2013.

Instructions for Remote e-voting and e-voting during the AGM:

- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote byremote e-voting and e-voting on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Monday, September 21, 2020 ("Cut-Off Date"), can cast their vote electronically through Electronic Voting System ("Remote E-voting) of CDSL at www.evotingindia.com.A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility on Remote E-voting/evoting. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of the 30th AGM will be transacted through voting by electronic means only.
- Voting Rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as on Cut-off date i.e. Monday, September 21, 2020.
- The Company has entered into an arrangement with CDSL for facilitating remote e-voting/e-voting services. The remote e-voting period shall commence at Friday, September 25, 2020at 9.00 am (IST) and ends on Sunday, September 27, 2020 at 5.00 pm (IST). The remote evoting module shall be disabled for voting after 5:00 pm on Sunday, September 27, 2020. Once the vote on reso Member, the Member cannot modify it subsequently.
- 9) Members attending the AGM through VC/OAVM who have not cast their votes by Remote E-voting shall be eligible to cast their votes through E-voting during AGM. Members who have voted through Remote E-voting shall be eligible to attend the AGM. However, they shall not be eligible to vote at the meeting
- 10) Member who acquired shares after the sending of the Annual Report through electronic means and before Cut-off date may obtain the USER ID and Password by sending a request to Company/RTA email id. However, if the person is already registered with CSDL for remote
- e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote. 11) The manner of voting remotely and during the AGM, for shareholders holding shares in dematerialize mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM.
- 12) In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.
- 13) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.
- 14) Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 26, 2020 to Monday, September 28, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of dividend.
- 15) Final Dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and ShareTransfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses through postal facility as per the availability. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name, to Bigshare Services Private Limited ("Bigshare"), the Company's Registrar and Share Transfer.
- 16) It is further informed that the dividend on equity shares, on declaration at the AGM, will be paid to the Members of the Company whose names appear in the Register of Members/List of Beneficial holders with the Depositories on Friday, 25th September, 2020.
- 17) Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company/ Bigshare Services Pvt. Ltd. (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).
- 18) A Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay Income Tax can submit a yearly declaration in Form No. 15G / 15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at the rate of 20% (twenty per cent) as per the provisions of the Income TaxAct and/or Rules framed thereunder.
- 19) Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents, i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits.
- 20) Shareholders may make an online submission of Form 15G / 15H and Form 10F, along with the requisite supporting documents as mentioned above, as applicable, on the website of Bigshare (at www.bigshareonline.com). The Shareholders may also download these forms from Bigshare's website and send physical copies of the duly filled forms/documents to Bigshare's Registered Office at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059, Maharashtra. The aforesaid declarations and documents need to be submitted by the Shareholders on or before Thursday, September 24, 2020 by 11.59 p.m. (IST) to Bigshare. It may please be noted that Forms received after the said date and incomplete or incorrect forms shall not be considered and shall not be eligible for non-deduction or lower deduction of tax.
- 21) In case of any queries / difficulties in submission of these forms, Shareholders may write to Bigshare at tds@bigshareonline.com.
- 22) It may please be noted that no claim shall lie against the Company for such taxes deducted.
- 23) The Company has appointed Dr. S.K. Jain, Practicing Company Secretary, (Membership No. FCS 1473, COP NO. 3076) as the scrutinizer to scrutinize the E voting process in a fair and transparent manner.

By Order of the Board For Vakrangee Limited

Mehul Raval Company Secretary

Authorised Officer, Bank of Baroda

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact

STATUTORY 15/30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

read with Rule 6(2) & 6(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the property will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost.

माहेश्वरी प्रगति मण्डल, मुम्बई के सभी सदस्य गण,

only) within 60 days from the date of receipt of the said notice

(Enforcement) Rules 2002 on this **21st day of August of the year 2020**

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured as:

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Nano Estates' near Mohan Suburbia opp. Aiyappa Temple, lying being situates at Survey No 24, Hissa No. 6(P), 25/7, 25/22, 25/2, 24/9, 24/8, 24/1(P), 25/3 24/2 (P) & 25/1 situated at Village Kohoje-Khuntavalli, Ambernath West, Taluka Ambernath, District Thane, within the limits of Ambernath Municipal Council

Sd/-

Place: Ambernath Bank of Baroda



रूची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन - एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८७८ नोंदणीकृत कार्यालय - ७०६, तुलसियानी चेंबर्स, निरमन पाईंट, मुंबई - ४०००२१. ई-मेल - ruchiinfrasecretarialruchiinfrastructure.com संकेतस्थळ - www.ruchiinfrastructure.com - दूरध्वनी - ०२२-४९%१२०५१

याद्वारे असे सुचित करण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ मध्ये लागु असलेल्या तरतुदी, त्याखाली असलेले नियम यांना अनुसरून आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिनांक ५ मे. २०२० रोजी जारी केलेल्या सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० नुसार, रूची इन्फ्रास्ट्राक्चर लिमिटेडच्या सदस्यांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी व्हीडिओ कॉन्फरन्स सविधेदारे सदस्यांच्या कोणत्याही वैयक्तिक उपस्थितीशिवाय एका सामायिक स्थळी आयोजित केली आहे.

उपरोक्त उल्लेखित सर्वसाधारण परिपत्रकानुसार, ३६ वा वार्षिक अहवाल आगस्ट, २०२० च्या अखेरच्या आठवड्यात, ज्या सदस्यांनी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार प्राप्त करण्याकरिता त्यांचा ई-मेल आयडी कंपनी / निक्षेपस्थाने (डिपॉझिटरी) इथे नोंदणी केला आहे, अशा सदस्यांना वितरित केला जाण्याची शक्यता आहे. वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कंपनीच्या www.ruchiinfrastructure.com या संकेतस्थळ आणि www.bseindia.com आणि www.nseindia.com या स्टाक एक्सचेंजवरच्या संकेतस्थळांवरसुद्धा उपलब्ध होईल. वार्षिक अहवालाच्या प्रती सदस्यांना छापीलद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत. कंपनीच्या ज्या सदस्यांनी अद्याप त्यांच्या ई-मेलची नोंदणी केलेली नाही किंवा त्यांचा अचूक ई-मेल पत्ता अद्ययावत केलेला नसेल त्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता तातडीने खाली दिलेल्या पद्धतीनुसार नोंदणी /

(एक) कंपनीचे समभाग कागदोपत्री स्वरुपात असलेल्या सदस्यांबाबत, अशा सदस्यांनी त्यांच्या पॅन कार्डच्या स्वसाक्षांकित प्रती आणि पत्त्याचा पुरावा सांगणारी कोणतीही कागदपत्रे (जसे वाहन परवाना, निवडणुक आयोग ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, बँकेचे विवरणपत्र इत्यादी) यांच्यासह त्यांचे स्वाक्षरीकृत पत्र ई-मेलद्वारे investorssarthakglobal.com या पत्त्यावर किंवा कंपनीचे समभाग हस्तांतरण अभिकर्ता म्हणजे सार्थक ग्लोबल लि., १%०/१०, फिल्म कॉलनी, आरएनटी मार्ग, इंदोर - ४५२००१ (मध्य प्रदेश) या पत्त्यावर पाठवावे.

(दोन) कंपनीचे समभाग डिमॅटच्या स्वरुपात धारण केलेल्या सदस्यांबाबत, अशा सदस्यांनी त्यांचा . ई-मेल पत्ता डिपॉझिटरी पार्टिसिपण्ट्स (डीपी) यांच्याद्वारे देखरेख केल्या जाणाऱ्या डिमॅट खात्यामध्ये नोंदवावा. शिवाय, वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि ३६ वा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी अशा सदस्यांना कंपनीकडे नोंदणी झालेला तात्पुरता ई-मेल पत्ता प्राप्त करता येईल, त्यासाठी त्यांना डीपी ओळखपत्र, आणि ग्राहक ओळखपत्र (१६ अंकी डीपी ओळखपत्र अधिक ग्राहक ओळखपत्र किंवा १६ अंकी डिजिट ओळखपत्र), नाव, क्लायंट मास्टरची प्रत किंवा एकत्रिकृत बँक विवरणपत्र आणि स्वसाक्षांकित पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा सांगणारी कोणतीही . कागदपत्रे (जसे वाहन परवाना, निवडणूक आयोग ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, बँकेचे विवरणपत्र इत्यादी) यांच्या प्रती ruchiinfrasecretarialruchiinfrastructure.com या ई-

(तीन) ई-मेल पत्ता अद्ययावत करावा याकरिता सदस्यांना एकाचवेळी अनेक एसएमएस पाठविता यावेत यासाठी कंपनीने (एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन्ही) डिपॉझिटरीजची सेवा उपलब्ध करून घेतली आहे. अशा दिलेल्या सल्लयाच्या प्रक्रियेनुसार सदस्य त्यांचा ई-मेल पत्ता अद्ययावत

रूची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता दिनांक - २२ ऑगस्ट, २०२०.

The spirit of Mumbai is now 92 years old!



www.freepressjournal.in

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सचना देण्यात येते

की, मयत सौ. मोहिनी थरुमल सबनानी

वसवानी (मयत) द्वारे खालील परिशिष्टात

तपशीवारपणे नमूद भारत नगर को-ऑप.

इमारतीमधील फ्लॅट क्र. ६७ (सदर फ्लॅट)

मळतः मालकीच आणि कब्जात होते आणि

त्यांना वाटलेले शेअर प्रमाणपत्र क्र. १२३

अंतर्गत रु. ५०/- चा एक शेअरचे धारक

होते. तथापि २ मे २०१५ रोजी त्यांचे निधन

झाले असून त्यांच्या मागे ४ सप्टेंबर, २०१० रोजीचे शेवटचे मृत्यूपत्र आणि इच्छापत्र

सोडले आहे. आमचे अशील सौ. विनीता

जमन् वसवान हे सन्माननीय उच्च न्यायालय

मुंबई यांच्याकडून वरील सदर शेवटचे

इच्छापत्र नुसार ईश्वरी मनसुखानी आणि

त्यांच्या नावे वरील सदर फ्लॅट करिता

जोडलेले मृत्युपत्रासह प्रशासनाचे पत्राकरिता

वरील सदर शेवटचे इच्छापत्राचे फायदेशीर

यांनी अर्ज केला आहे. प्रशासनपत्राच्या

अनुदानाच्या सुकृताद्वारे आमचे अशील

फ्लॅटमधील सर्व हक्क, नामाधिकार व

हितसंबंधासह फ्लॅटची विक्री करण्यास

आमच्या अशिलाकडे मयत व्यक्तीद्वारे

खरेदी केलेला सदर फ्लॅटचा करार उपलब्ध

नाही. तथापि भारत नगर को-ऑप. हाऊ.

सोसा. लि. यांनी त्याची थकबाकी पार

पडल्यावर सदर फ्लॅट आणि शेअर्सचे सह-

धारक म्हणून आमच्या अशिलांच्या नावे

कोणत्याही व्यक्ती ज्याला सदर फ्लॅटचे

नामाधिकार कागदपत्र सापडल्यास किंवा

प्रभार, गहाण आणि धारणाधिकाराच्या द्वारे

नामाधिकार कागदपत्राचे धारक असल्यास

आणि सदर फ्लॅटच्या विक्रीसाठी कोणतेही

आक्षेप असल्यास त्यांनी तसे लिखित पूरक

कागदोपत्री पराव्यासह या सचनेच्या

तारखेपासून ७ दिवसांच्या आत आम्हाला

आमच्या कार्यालयात कळविणे आवश्यक

आहे. वेळेनंतर आमचे अशील कोणत्याही तशा हक किंवा दाव्याच्या संदर्भाशिवाय

सदर फ्लॅटची विक्रीची प्रक्रिया सुरू करतील

आणि तसे हक्क किंवा दावे. जर असल्यास ते

सदर फ्लॅट आणि शेअर्सचे परिशिष्ट भारत

नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

लिमिटेडच्या कॅपिटल मधील शेअर

प्रमाणपत्र क्र. १२३ द्वारे विभिन्न क्र. १२३

धारक रु. ५०/- चा १ (एक) पूर्ण भरणा

शेअर्स च्यासह मुंबई शहराच्या नोंदणीकृत

जिल्ह्यामधील ताडदेव विभागाचा धारक

सी.एस. क्र./१८६ धारक ३४२, मौलाना

शौकत अली रोड, ग्रँट रोड, मुंबई-४००

००७ येथे स्थित भारत को-ऑपरेटिव्ह

सोसायटी लिमिटेड मधील मोजमापित ३७४

चौ. फूट (चर्ट्ड क्षेत्र) ए बिल्डिंग, ५ व्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. ६७.

कल्पेश जोशी असोसिएटस्

बेहरामजी मेन्शन, ४ था मजला,

ई-मेल : vaibhavi.klj@gmail.com

काश्मिरी एम्पोरियम समोर. पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

संपर्क : ६६१००२५५/८

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५ ऑगस्ट, २०२०

त्यागित समजले जातील.

शेअर प्रमाणपत्र मान्यता प्राप्त केले.

इच्छुक आहेत.



टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्हिसेस लिमिटेड पना: ११ वा मजला, टॉवर ए, पेनिसुला विव्रतेस पार्क, गणपताच करन मार्ग, लोअर पेल, मुंबई-४०००१३ पना: राटा कॅपिटल फायनाजियल सर्हिसेस लि., ५०२, ५ वा मजला, नीलयोग स्वयेअर, आर. वी. मेहता रोड,

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) अंतर्गत) सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २०० ाहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीअंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरित

कर्ज खाते क्र. : ५४६१४९० श्री. बाबुलाल मोहनलाल पांड्या

आम जनतेस व विशेषतः खालील निर्देशित कर्जदार/महकर्जदारांना सूचना टेण्यात येत आहे की, टाटा कॅपिटल फायनारिगयल सर्व्हिसेस लि. (तारण धनको) यांच्याकडे गहाण खालील निर्देशित स्थावर मालमत्ता, जिचा प्रत्यक्ष ताबा टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (तारण धनको) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आलेला आहे, त्या मालमत्तेची १ बाबुलाल मोहनलाल पांड्या (कर्जवार) सी-५०३, ५ वा मजला, पंच नटराज सी.एच.एस., यारी रोड लगत, सिल्वर पांखाई तेन, वसोंवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ तसेच येथे मंगलमुतीं ज्वेलर्स, शॉप क्र. २,४०००६१, २. कांता बाबुलाल पांडय (सह-कर्जदार) सी-५०३, ५ वा मजला, पंच नटराज सी.एच.एस., यारी रोड लगत, सिल्वर पाखाडी लेन, वर्सोवा, अंधेरी (प.) तेथे आहे'' तत्त्वावर **दि. ११ सप्टेंबर, २०२०** रोजी विक्री करण्यात येत आहे. राखीव मूल्य व इसारा रक्कम ठेव खाली नमूद आहे न्याअर्थी प्रतिभूत संपत्ती ही प्रतिभूत कर्जाच्या वसुलीसाठी आहे. व ज्याअर्थी थिकत रक्कम दि. डिसेंबर २७, २०१८ रोजीनुर सर्व मूल्य, व्याज आदींसमवेत रु. १,१०,११,३५३/- (रुपये एक करोड दहा लाख अकरा हजार तीनशे त्रेपन्न मात्र) रक्कमेच्या थकबाकी अनुसार व प्रतिभूत ऋणकोच्या वसुलीकितिता प्रतिभृत मालमत्तेची विक्री करण्यात येत आहे. याद्वारे सुचन देण्यात येत आहे की, विक्रीमध्ये कोणतीही तहकुबी/खंड न आल्यास सदर मालमत्तेची **दि. ११ सप्टेंबर, २०२० रोजी दु. २.०**० वाजता ई-लिलाव द्वारे विक्री करण्यात येईल व टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड त्यांचे शाखा कार्यालय पत्ता ५०२, ५ वा मजला, नीलयोग स्क्येअर, आर. बी. मेहता रोड, घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या समोर घाटकोपर (पूर्व), मुंबई महाराष्ट्र ४०० ०७५. येथे ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल.

वेत मालमत्तेच्या खरेदीकरिता मोहोरबंद ई-लिलाव प्राधिकत अधिकारी, टाटा कॅपिटल फायनान्शियर . सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याद्वारे दि. १० सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० पर्यंत स्वीकारण्यात येतील. मालमत्ेची विक्री ही जशी

आहे जेथे आहे तत्त्वावर व सदर मालमत्त्रेची अनुसूचीमध्ये विहित निश्चित अशा दायित्वासहित व दाव्यासहित करण्यात येईल.			
तारण संपत्तीचे विवरण	ताबा बांधकाम	राखीव मूल्य (रु.)	इसारा रक्कम (रु.)
	प्रकार/प्रत्यक्ष		
सी-५०३, ५ वा मजला, पंच नटराज सीएचएस, यारी रोड		ह. १,११,००,०००/-	स्. ११,१०,०००/ -
लगत, सिल्व्हर पाखाडी लेन, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-		(रुपये एक करोड अकरा लाख	(रुपये अकरा लाख दहा
४०० ०६१		मात्र)	हजार मात्र)

विक्री करावयाच्या मालमत्तेचे विवरण वरीलप्रमाणे आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे वरील निर्देशित थकबाकीचे, व्याज व खर्चासमवेत टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (तारण धनको) यांच्याकडे सर्व मल्य. प्रभार व खर्च यांच्यासह जनातम्य एटा कोन्या अनिपास्य पार्च्यस्य स्थान्य हुए सार्य चनाम् । जन्मके चन् मुन्त, अस्य च वा जनस्य (विक्रीच्या बर्चासम्वेत) प्रदान केल्यास किंवा असे प्रतिभूत कर्ज, व्याव व खर्च रक्तमेचे प्रदान केल्यासंदर्गातील पुरावा त्याच्य संतुष्टीकरिता सादर केल्यास विक्रीसुद्धा थांववण्यात येईल. विक्रीच्या वेळेस, सर्वसामान्य जनतेला त्यांच्या निविदा व्यवितगर स्वरूपात सादर करण्यासही आमंत्रित करण्यात येत आहे. विक्रीसंदर्मात कामकाजाशी संबंधित कोणीही अधिकारी वा व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात मालमत्तेच्या विक्रीमध्ये कोणत्याही हितसंबंधांकरिता बोली लावणे, संपादन करणे किंवा प्रयत्न करू शकत नाही. विक्रीच्या तारखेपूर्वी कर्जदाराने टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेंड ला थिकत रकमेचे प्रदान

विक्री ही सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ मध्ये विहित अटींच्या तसेच खालील विहित पुढील अटींच्या अधीन र्ड-निलाव पोर्टल **https://disposalhub.com** वर **दि. ११ सप्टेंबर, २०२० रोजी दु. २.००** ते **दु. ३.००** य वेळेत, प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह आयोजित करण्यात येईल.

. अनसचीमध्ये विवरणीत तपशील हा अधोहस्ताक्षरितांच्या सर्वोत्तम माहितीनसार आहे. परंत सदर उदघोषणेमध्ये कोणत्यार्ह प्रकारची बुटी, चुकीचे विवरण व मजकूर गहाळ होणे याकरिता अयोहरताक्षित जाता नह, पुरु अर्थ उपरामानेक सामानिक बोलीदारासंदर्भात कोणताही विवाद उद्भवत्यास लॉटचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येईल. २. राखीव मूल्याखाली मालमत्त्रची कारानेद्राच्यान कार्याच्या नामान्य क्रि. १३ व्यक्ति विस्ता रक्कम क. १,००,०००/ – (क. एक लाख मात्र) इतकी असील, ४ मालानीय विक्री केली जाणार नाही. १३ वांची विस्तार रक्कम क. १,००,०००/ – (क. एक लाख मात्र) इतकी असील, ४ मालानीय खरेदीसाठी सादर करण्यात आलेल्या सर्व बोलींसमवेत वर उल्लेखित इसारा रक्कम टाटा कॅपिटल फायनान्त्रियल सर्विहंसस् लिमिटेड) च्या नावे देय धनाकर्ष स्वरूपातून) पाठवावेत. अयशस्वी बोलीदारांचे धनाकर्ष परत करण्यात येतील. ५. सर्वोच्च ारामण्ड ज्या नाद पूर बनाक्य स्वरूपायून गठवाच्या. जयवत्या बाराम्याय वमाक्य रात करण्या प्रयाद , स्वयाच्य बोलीदास कोणत्याही लॉटसंदमीत खरीदीर म्हणून घोड्यत करण्यात येहेल अर्थात तो बोलीसाठी कायेदेगीसीत्या पात्र असावा व पुढे त्याच्याद्वारे सादर करण्यात आलेली बोली रक्कम ही राखीव मूल्याहून कमी नसावी. दिलेली प्रस्ताव रक्कम ही स्णटपणे अपरी दिसत असल्यास, ती अनचित असल्याने. सर्वोच्च बोलीचा स्वीकार नाकारण्याचा अधिकार हा प्राधिकत अधिकाऱ्यांच्य जुड़ा (बता जरिस्तार), जजुड़ार अल्पाना, स्वाचन आपता स्वाक्ता प्राक्ता आक्रार आहे. पूर्ण अक्टापीत असेल. ६. नोर्देत कारणासाठी, क्रिकी रह, स्विगत करणाचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अख्वाराति आहे. ७. मालमत्तेचे परीक्षण दि. ४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० ते साथं. ५.०० या वेळेत करता येईल. ८. इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीचे नामाधिकार, भार आणि तारण मत्तेला बाधित बालादाराना त्यांचा बाला सार, करण्यापूचा तलावासाठा ठवलल्या मध्यकताच नामाधकार, भार आण तारण मत्तवा बाधत दार्थ हरूक, थककाकीच्या संदर्भात यांची स्वतंत्र चौकशी करणे आत्रपक आहे. ई-लिलावाची जाहीरात म्हणजे घटीत नाही आणि टीसीएफसपरलच्या वतीने कोणतेही आरबासन किंवा कोणतेही सादविकरण मानण्यात येऊ नये. तारण मता ही टीसीएफएसएल ला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकण्यात येत आहे. तारण धनकोंचे प्राधिकृत मधिकारी कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीसाठी जबाबदार राहणार नाहीत. ९. खरेदीदार म्हणून घोषिर झालेल्या व्यक्तीने अशा घोषणेनंतर त्वरित प्राधिकत अधिकाऱ्यांकडे खरेटी किंमतीच्या पंचवीस टक्के रक्कम जमा करायची आहे आणि जमा करण्यास कसूर केल्यास मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल. १०. यशस्वी बोलीदार म्हण्यून घोषित झालेल्य व्यक्तीने कायद्यानुसार प्रयोज्य मुंद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, अनुषंगिक खर्च इ. असे अभिहस्तांतरणासाठी देय प्रभार/शुल्व भरायचे आहे. यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने काही असल्यास सर्व संबंधित थकबाकी सुद्धा भरायची आहे. टाटा कॅपिटल फायनान्त्रियल सर्व्हिसेस लि. विक्रीचा प्रस्ताव दिलेल्या तारण मत्तेच्या संदर्भातील कोणतीही परवानगी/परतावा इ. मिळविण्याची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने काही असल्यास देय सर्व सांविधिक थकवाकी/कर/प्रभार/शुल्क/हार्ऊासंग सोसायटी मिळकत कर/वीज/पाणी इ. भरावची. इच्छुक गोलीदारांना आवश्यकता असल्यास त्यांनी बोली सादर करण्यापूर्वी विविध संस्थांकडील विविध थकवाकीवावत स्वत मुल्यमापन करणे आवश्यक आहे. ११. आयकर, अधिनियम १९६१ च्या अनच्छेद १९४-१ए अनुसार व टीडीएस १% लाग अनुसार विक्री प्रक्रिया विक्री व्यवहार रू. ५०,००,०००/ – (रू. पन्नास लाख) व त्यावरील व्यवहाराची विक्री करण्यात वेरेल यशस्त्री बोलीदार/ खारेदीदार यांचे १% टीडीएस इनकम टॅक्स विभाग फॉर्म १६बी यांच्यासह विक्री मृल्य व जमा यांच्याकडू करण्यात येईल. टीडीएस प्रदान प्राधिकृत अधिकारी यांचे सादरीकरण करण्यात येईल. १२. जर सदर वरील रक्कमेचे जमा तसेच न्या पहिल्ला प्रस्ता क्षित्र क्षान्य आपकृत आपनार्थायाचा वार्यास्थान्य व्याप्त क्षान्य व्याप्त स्थापनार्थायाच्य अविति रक्षम व छादि रक्षम सर्रक्षम कावणाच्या खादिरी रक्षमच्या उर्वतित रक्षमचे प्रदान खदीदाराना प्राधिक्यन अधिकाचाणक गतमनेच्या विक्री निश्चितीच्या तारखेपासून सदर दिवस वगळून, १५ व्या दिवशी वा तरपूर्वीपर्यंत करावे लागेल, १५ व्या दिवशी रविवार वा सड़ी असल्यास १५ व्या दिवसानंतरचा प्रथम कर्यदिवस किंवा खरेदीदार व प्रतिभत धनकोंदरम्यान लिखित स्वरूपा मंजूर केल्यानुसार पुढील कालावधीच्या आत रक्तमेचे प्रदान करणात कर्मा अपना ५ आर्ग्यूस पानास्थानिक रिस्तिस विकास मंजूर केल्यानुसार पुढील कालावधीच्या आत रक्तमेचे प्रदान करण्यात कस्मूस झाल्यास विश्वचिया नवीन उद्योगिलच्या प्रसिद्धींहर मालमत्तेची पुन:विक्री करण्यात येईल. व सदर विक्रीच्या सदर रक्कमेचे कोणतेही भाग यांच्यासह सर्व दावे यांच्यासह अयशस्वी खरेदीदार व टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. यांच्याद्वारे उर्वरित रक्कमेच्या सर्व जमा रक्कम व विक्रीची तयारी जार्र रण्यापूर्वी मालमत्तेची पुन:विक्री करण्यात येईल व वरील निर्देशित कालावधीच्या आत प्रदान करण्यात पुन:विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्या अनुसार करण्यात येईल. १३. टीप : इच्छक बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी श्री. मुनिर कुलायूर, ईमेल आयडी munir.kulavoor@tatacapital.com व मोवाईल क्र. +९१-९३२२२८७६५ वर संपर्क साधावा. १४. विक्रीच्या विस्तृत अटी व शतींकरिता कृषया प्रतिभूत धनकोची वेबसाइट ww.tatacapital.com/tcf आदिक्षेच्छी हिने पाहावी.

श्री. मुनिर कुलावूर प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

एसएनएल बेअरिंग्ज लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९७९पीएलसी१३४१९१ नों. कार्यालय : धनुर, १५, सर पी एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१, द : +९१ २२ २२६६३६९८, **फॅक्स** : +९१ २२ २२६६०४१२ वेबसाईट : www.snlbearings.in, ईमेल : investorcare@snlbearings.in

४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर आणि ई-व्होटींग ची माहिती

याद्वारे सूचना देण्यांत येते की, ४० व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी एसएनएल बेअरिंग्ज लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली जाईल.

निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ५ मे, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचता १४ एप्रिल, २०२० दिनांकीत जनलर सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि १३ एप्रिल, २०२० दिनांकीत जनलर सर्क्युलर १३/२०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओसीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार एजीएमची सूचना आणि आथिक वर्ष २०१९–२० साठीच्या लेखापरिक्षित वित्तीय विवरणांसह वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले आहेत. २२ ऑगस्ट, २०२० रोजी सभासदांना वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक पाठवणी पूर्ण केली आहे. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाईट www.snlbearings.in वर सुद्धा उपलब्ध आहे. पुढे, याद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार ही सूचना देखील देण्यांत येते की, एजीएमच्या कारणाने कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० पासून सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा सीडीएसएलच्या ई-व्होटींग सिस्टीम मार्फत उपलब्ध आहे. भागधारक सभासद लॉगीन अंतर्गत ई-व्होटींग क्रेडेन्शीअल्स वापरून www.evotingindia.com येथे सीडीएसएल कड्न पुरवण्यात आलेल्या ई-व्होटींग प्लॅटफॉर्म वरून व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासद एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन, ४४ नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएम मध्ये संमत करावयाच्या प्रस्तावित ठरावावर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') पुरवत आहे. कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-व्होटींगची निर्देश सूचनेत दिले आहेत. सोमवार, ७ सप्टेंबर, २०२० (कट–ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटींगच्या इलेक्ट्रॉनिक व्होटीं सिस्टीम मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते की, ४० व्या एजीएम च्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत करता येईल.

कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील ते खालील प्रक्रियेनुसार नोंदवू शकतात.

- १. प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे सभासद नाव, फोलिओ क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील तसेच पीडीएफ किंवा जेपईजी स्वरुपात शेअस प्रमाणपत्राची प्रतिमा जोडून युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ('आरटीए') कडे info@unisec.in वर नोंदवू शकतात किंवा कंपनी सेक्रेटरींना 40thAGM@snlbearings.in वर लिहावे.
- . डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद देखील त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नाव, डीपीआयडी/क्लांयट आयडी, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून info@unisec.in येथे आरटीए कडे अद्ययावत करू शकतात. हे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेसच्या कायमस्वरुपी नोदणीसाठी सभासदांनी कृपया ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे ते नोंदवावेत. प्रत्यक्ष पद्भतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडीज एजीएमला सहभागी होऊन रिमोट ई-व्होटींग मध्ये

भाग घेण्याकरिता ७ सप्टेंबर, २०२० (कट-ऑफ डेट) पूर्वी कंपनी किंवा आरटीएकडे नोंदवावेत. रिमोट ई-व्होटींगची सुविधा शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा (भाप्रवे) सुरु होईल आणि रविवार, १३

सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींग ची अनुमती नसेल. सभासदांनी एकदा का ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात

बदल करण्याची अनुमती त्यांना दिली जाणार नाही. ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले नसेल अशा एजीएमला हजर असणारे सभासद एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत त्यांचे

मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत मतदान केले असेल जे एजीएम मध्ये हजर होण्यास पात्र असतील तथापि. सभेत मतदान करण्यास पात्र नसतील

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.snlbearings.in वर, सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com वर आणि स्टॉक एक्सचेंजची म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी

म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. उपेंद्र सी. शुक्ला, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी, सभासद helpdesk.evoting@cdslindia.com वर लिहू शकतात किंवा कंपनी सेक्रेटरींना ई-मेल आयडी 40thAGM@snlbearings.in वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात धन्नुर १५ सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई -४००००१ येथे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटना info@unisec.in वर किंवा मे. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड २१, शकील निवास, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ येथे लिह् शकतात.

एसएनएल बेअरिंग्ज लिमिटेड साठी

कमलेश सोंडीगाल कंपनी सेक्रेटरी दिनांक : २२ ऑगस्ट, २०२०

र्इस्ट बेस्ट होल्डिंग्ज लिमिटेड (पूर्वीचे बुलिश बाँड्स ॲन्ड होल्डिंग्ज लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६ **नोंदणीकृत कार्यालय :** ६२, आदर्श इंडस्ट्रियल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९९. वेबसाइट : www.ewhl.in ईमेल आयडी : info@ewhl.in

सूचना याद्वारे सर्व सभासदांना देण्यात येते की, ईस्ट वेस्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांनी कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूद अंतर्गत व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० मंत्रालय यांच्याद्वारे भारत सरकार अंतर्गत व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया अनुसार सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० अंतर्गत एजीएम सूचनेची प्रत त्यक्ष प्रत पाठवणे आवश्यक आहे व वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता कोविड-१९ करिता भागधारकांसह संपर्व प्ताधावा. भागधारक यांनी कपया विनंती आहे की. त्यांनी त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक कंपनीची सविध गांच्यासह वार्षिक अहवाल, सर्वसाधारण सभेची सूचना व अन्य कोणतेही महत्त्वपूर्ण संपर्क ईलेक्ट्रॉनिकली सदर सर्क्युल

भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्सचे धारक आहेत व अजन स्वत:चे ईमेल आयडी/पत्ता व/वा बँक खाते तपशील ोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कृपया त्यांचे रजिस्टर आमचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत http://satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf वर क्लिक करून व्रत्यक्ष पीडीएफ नामनिर्देशित नोंदणीकरण प्रक्रिया अनुसार पाठवावी. जर कोणतीही तक्रार असल्यास सभासदांनी ईमेल nfo@satellitecorporate.com वर दूर. क्र. ०२२ २८५२०४६१/४६२ वर संपर्क साधावा.

कंपनीच्या भागधारकांचे शेअर्स ईलेक्टॉनिक स्वरूपात/डिमटेरियलाईज्ड स्वरूपात सादर करावे व जर त्यांचे ईमेल नोंदणीकृत नसल्यास त्यांचे संबंधित डिमॅट खाते सदर अद्ययावत करण्याकरिता संबंधित डिपॉझिटरी पा

ज्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक आधीच कंपनी/डिपॉझिटरीज अहवालासह अद्ययावत आहे त्या सभासदांर्न कोणतेही कारवाई करणे आवश्यक नाही.

ईस्ट वेस्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्याकरित

मोहम्मद अजाझ शार्फ व्यवस्थापकीय संचालक

दी विक्टोरिया मिल्स लिमिटेड

सीआवएन : L17110MH1913PLC000357 **नोंदणीकृत कार्यांल्य** ! स्वेटारिया हाउस, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०९३. **दुरध्यनी :** २४९७१९२/९३, **फॅक्स :** २४९७९९९४ **: नेस्त** : komil2013@gmail.com वेबसाइट : www.v

दी विक्टोरिया मिल्स लिमिटेड यांची १०७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.००

नाः । वहज्ञजा कान्त्रस्त (कार्सा) जन्य जान्निजा वहजुजरा नास्त (जार्व्ह्वस्त) मार्फत वार्षिक सर्वसाधार मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाकरिता प्रसारित करून वार्षिक सर्वसाधार विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. कोविड-१९ महामारीच्या कारणास्तव कॉपोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) यांनी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना सर कारावा - १ रहानाच्या कारावाचा व्यक्तिकार कारावाचा व्यक्तिकार कारावाचा विकास किया विकास कारावाचा कारावाचा व्यक् ठिकाणी न येता व्हीसी, ऑएव्हीएम मार्फत एवीएम आयोजित कारणसा मंजूरी दिली आहे व सवसुंदा कर २६ १, ५, १, २०२० व सवर्युलर क्र. १४ दि. ८ एप्रिल, २०२० व सवर्युलर क्र. १७ दि. १३ एप्रिल, २०२० (एकत्रितरित्या एमसीए सवर्युलसं संदर्भात) सहवाचन समान ठिकाणी सभासतांना प्रत्यक्ष स्वरूपात व्हीसी वा ओएव्हीएम विना वार्षिक सर्वसाधारण सभेमच्ये उपस्थित राह वि. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ व कंपनी कायदा, २०१३ यांच्या संबंधित तरतूद व

िव्हडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) (यापुढे ईलेक्ट्रॉनिक मोड म्हणून संदर्भित)

एमसीए सर्क्युलर्ससह अनुपालन व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केर्ल सदर एमसीए सक्युलर व सक्युंलर यांच्यासह कंपनी/डिपांडिररीज यांच्यासह नोंत्णीकृत ईमेल आयडी वर सभासदांना ईलेक्ट्रांनिक स्वरूपात केवळ पाठवावी. सभासद यांनी कृपया नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक सर्वसाधारण सभा व ग्रार्षिक अहवाल सूचना कंपनीची वेबसाइट www.victoriamills.in वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे. सभासदांनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधा केवळ मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी व्हावे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेमध्ये प्रदानित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जोडले जाण्याकरिता सूचना. सभासदांनी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरममध्ये रिकॉनींगच्या हेतुकरिता व्हीसी/ओएव्हीएम

मार्फत सभेमध्ये उपस्थित राहावे. कंपनी परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) प्रदान करावे व सर्व त्यांचे सभासद यांचे मतदान सर्व ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये पार पाडावे. या व्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभा (ई-मतदान) दरम्यान ई-मतदान प्रक्रिये मार्फत मतदान सुविधा प्रदान करत आहे. वाकि सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदानित परोक्ष ई-मतदान/ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया.

कंपनीने मोमवार दि १४ सप्टेंबर २०२० रोजी सभासटांना अधिकार विचार करण्याकरिता अहवालित तारीख निश्चित केली आहे व वित्तीय वर्ष अखेर ३१ मार्च, २०२० करिता अंतिम लाभांश एजीएममध्ये मंजूर केला आहे ईमेल आयडी व बँक खाते तपशील यांचे नोंदणीकरण :

जर भागधारकांचे ईमेल आयडी आधीच कंपनी/ त्यांचे निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट आरटीए/डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत असेल तर नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईं–मतदानाकरिता तपशील लॉग ईन करून पाठवावे.

जर भागधारक त्यांच्या कंपनी /त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीज यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी खालील

तपशील पाहून लाभांशाची पावती यांकरिता आवश्यक असलेले अद्ययावत बँक खाते अपडेट करावे २. आमची आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**ु**.श्रळपज्ञळपीँळाश.ले.ळप यांना वेबसाइट वर कृपया लॉग इन

करावे व इनव्हेस्टर सर्व्हिसेस इमेल/बँक तपशील नोंदणीकरण अंतर्गत तपशील भरावा व आवश्यक दस्तावेज अपलोड करून

सादर करावे. २. जर डिमॅट खात्यामध्ये शेअर्सचे धारक असल्यास भागधारकांनी कपया डिपॉझिटरी पार्टिसीपंट (डीपी) यांना संपर्क साधावा व नोंदणीकत ईमेल आयडी व बँक खाते तपशील

डिमॅट खात्यामध्ये डीपी द्वारे प्रक्रया करण्याची विनंती आहे.



वकरंगी लिमिटेड

वकरंगी कॉर्पोरेट हाउस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम. आय. डी. सी. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३, महाराष्ट्र. दूर: +९१ २२ २८५० ४०२८/३४१२+९१२२६७७६५१००

फॅक्स : +९१ २२ २८५०२०१७, ईमेल : info@vakrangee.in सीआयएन : एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५६६६९

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर व ई-मतदान

- १. सूचना याद्वारे देण्यात येते की, वकरंगी लिमिटेड यांच्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सदर सभेच्या सूचनेमध्ये ठरविलेल्या सामान्य व विशेष व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूद अंतर्गत व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय यांच्याद्वारे भारत सरकार अंतर्गत व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अनुसार सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० अंतर्गत एजीएम सूचनेची प्रत प्रत्यक्ष प्रत पाठवणे
- २. कोविड-१९ महामारी संदर्भावरून कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरतुदी एजीएमच्या ठिकाणी विचारविनिमय करावयाच्या विषयांच्या संदर्भात सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सभासदांची एजीएम कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतूद व एमसीए सर्क्युलर अनुपालन.
- ३. वित्तीय वर्ष २०१९–२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्यासह एजीएमची सूचना वरील सर्क्युलर, ईलेक्ट्रॉनिक प्रत व ॲक्ट, नियम यांच्यासह अनुपालन कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांचे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांचे ई-मेल यांच्यासह त्यांचे ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ईमेल) मार्फत सभासदांना मेल करावे. ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल दि. २३ ऑगस्ट, २०२० रोजी पाठवणी पूर्ण केली आहे.
- ४.) सभासदांनी कृपया सपोर्ट ग्रीन इनिशीएटिव्ह यांना विनंती करावी की, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (इनडिमटेरियलाईन्ड स्वरूपातील शेअर्स) वा बिगशेअर सर्विहंसेस प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांना कंपनी (प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स) यांच्यासह ईलेक्ट्रॉनिकली सादर करावी.
- कंपनीने एजीएम सूचना व वार्षिक अहवाल त्यांची वेबसाइट www.vakrangee.in व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) व दी नॅशनल स्टॉक ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांना www.bseindia.com d www.nseindia.com अनुक्रमे व सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.
- ६. सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत केवळ एजीएममध्ये सहभागी व्हावे. एजीएमची सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित जोडणे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगकरिता.
 - एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता सूचना :
- कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित नियम, २०१५ द्वारे सुधारित व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) यांच्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीने अनुपालनांतर्गत निर्धारित कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना परोक्ष ई–मतदान करता येण्यासाठी कंपनी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (सीडीएसएल)द्वारे (परोक्ष ई-मतदान) सुविधा सोमवार, दि. २१ सप्टेंबर, २०२० (निर्धारित तारीखा) उपलब्ध करून देत आहे. एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांकरिताचे परोक्ष ई-मतदान सभासदांना पाठविण्या येईल व सदर सूचना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातून त्यांचे मतदान अकार्यत करण्यात येईल व ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (परोक्ष ई–मतदान) मार्फत मतदान सीडीएसएल www.evotingindia.com द्वारे करावे. ज्या व्यक्तींचे सभासदांचे रजिस्ट्रर वा लाभार्थी मालक यांचे रजिस्टर निर्धारित तारीख अनुसार असेल त्यांनी परोक्ष ई-मतदान/ईमतदानाची सुविधा निर्धारित तारखेस पूर्ण करावी. सर्व सभासदांनी याद्वारे सूचित करण्यात येते की, विशेष व सामान्य व्यवसाय ३०वी एजीएमची सूचनेमध्ये पार पडलेले ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात
- मतदान हक्क सभासद यांच्याद्वारे इक्विटी शेअर्सच्या हेतुने निर्धारित तारीखा अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर, २०२० रोजी करावे.
- ८. परोक्ष ई-मतदान/ई-मतदान सर्व्हिसेस यांची सुविधेकरिता सीडीएसएलसह व्यवस्था करावी. परोक्ष ई-मतदान कालावधी सभासदांची मतदान करण्याची निर्धारित तारीखा : शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) व बंद होणार ई-मतदान कालावधी संपणार : रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.). ई-मतदान सीडीएसएलद्वारे रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येईल व सभासदांना सदर तारीखा व वेळेच्या पश्चात मतदान कराता येणार नाही.
- कोणााही व्यक्तीस एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेसमवेत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना निर्धारित तारीख रोजी पाठवण्यात आली आहे. ज्या सभासदांनी पत्रव्यवहाराकरिता आपले ई-मेल आयडीज व पासवर्ड द्वारे विनंती पाठवावी.
- १०. सभासदांनी वार्षिक अहवाल यांच्यासह ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात निर्धारित तारखेस कंपनी/आरटीए ईमेल आयडी वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड पाठवावे व निर्धारित तारखेपूर्वी करावे. एकदा मतदान केलेल्या सभासदांना ठरावामध्ये उपस्थित राहाता येईल परंतू मतदान देता येणार नाही व दिलेले मत बदलता येणार नाही.
- ११. एजीएम दरम्यान परोक्ष मतदानाची सुविधेकरिता भागधारकांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नसल्यास भागधारक यांनी प्रत्यक्ष स्वरूपात, डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्सचे धारक आहे.
- १२. जर परोक्ष ई-मतदानासंदर्भातील प्रक्रिये संदर्भात कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी www.evoting.nsdl.com वर Frequently Asked Questions (FAQs) सेक्शन पाहावे व टोल फ्री क्र. १८००२००५५३३ वर संपर्क साधावा.
- १३. सर्व पत्रव्यवहार/चौकशी/तक्रारी परोक्ष ई-मतदानासंबंधात असल्यास त्या व्यक्तींचे लॉगीन आयडी व पासवर्ड श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ वा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावे.
- १४. सदर व्यक्तींना सभासदांच्या वतीने प्रॉक्सी म्हणून वावरता येईल परंतू पन्नास व एकत्रित अधिक धारक सभासदांना दहा टक्के एकूण शेअर भांडवालाच्या कंपनीच्या मतदान हक्कामध्ये भाग घेता येणार नाही. त्यामुळे सभासदर जर दहा टक्क्यांच्या एकूण शेअर भांडवल कंपनीच्या धारक असतील तर त्यांनी स्वत: व्यक्तीश: मतदानास उपस्थित राहावे व सदर व्यक्ती प्रॉक्सीद्वारे राहिल्यास त्यांना मतदान करता येणर नाही व प्रॉक्सी व अन्य व्यक्ती वा भागधारकांना मतदान करता येणार नाही व कंपनी/शेअर्स ट्रान्सफर एजंट अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. येथे फोलिओ क्रमांकाचे दर करावे.
- १५. एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या सभासदांच्या निबंधक यांच्याकडे अहवाल असलेल्या वा डिपॉझिटरीजद्वारे लाभार्थी मालक असलेल्या निबंधक यांच्यामध्ये निर्धारित अंतिम तारीख अर्थात रोजीनुसार ज्याचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे आपला हक्क बजावू शकेल व बँक तपशील (अर्थात बँकेचे नाव व शाखा, बँक खाते क्रमांक, ९ डिजीट एमआयसीआर क्रमांक, ११ डिजीट आयएफएससी कोड व खात्याचे स्वरूप) यांच्या भागधारकांचे नाव, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर) यांच्यासह कॅन्सल्ड चेकची प्रत व कंपनी रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर यांच्यासह अद्ययावत करावे.
- १६. सभेस उपस्थित राहुन मत देऊ शकणारी व्यक्ती व्यक्तिश; वा प्रतिनिधी वा अधिकृत प्रतिनिधीच्या मार्फत मत देऊ शकते, अर्थात सर्व संबंधित प्रारूपे अधिकारिता सभेस उपस्थित राहून मत देणाऱ्या एजीएमच्या ठिकाणी शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० रोजी परोक्ष ई- मतदान मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
- १७. सभासदांचा मतदानाचा हक्क निर्धारित अंतिम तारखेस कंपनीच्या समभाग भांडवलातील त्यांच्या प्रदानित रोअर्सच्या प्रमाणात असेल. एजीएमच्या ठिकाणी दि. ०१ एप्रिल, २०२० रोजी वित्तीय वर्ष, २०२० अनुसार विनंती पाठवावी. भागधारकांनी कृपया त्यांचे पॅन यांच्यासह कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. (प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक) व डिपॉझिटरीज (डिमॅट खात्यामधील शेअर्स धारक) यांच्यासह अद्ययावत करावे.
- १८. पॅनसह रहिवासी वैयक्तिक भागधार हे आयकर टॅक्सचे प्रदान करणे लागू नाही व फॉर्म क्र. १५जी/१५एच, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वा मतपत्रिका/मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्याची सुविधाही उपलब्ध असेल. ज्या सभासदांनी सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आयकर टॅक्स व/वा नियम च्या २०% (वीस टक्के) आपले मत दिलेले असतील ते सभेस उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार
- १९. गैर-रहिवासी भागधारक यांनी लाभार्थी दर व कर भारत व त्यांचे राज्य यांचा रहिवास, आवश्यक दस्तावेज यांच्यासह परमनेंट अहवाल व लाभार्थी मालकी घोषणा, कर रेसिडन्सी प्रमाणापत्र, फॉर्म १०एफ, काही अन्य दस्तावेज लाभ यांच्यासह आवश्यक आहे.
- २०. आवश्यक संबंधित दस्तावेज यांच्यासह वरील संदर्भित फॉर्म १५जी/१५एच व फॉर्म १० एफ यांचे ऑनलाइन सादरीकरण करण्याकरिता भागधारकांनी बिगरोअर (www.bigshareonline.com) या वेबसाइट वर उपलब्ध आहे. भागधारकांनी बिगरोअर वेबसाइट यांच्याकडून प्रपत्र डाउनलोड करावे व प्रत्यक्ष प्रत फॉर्म भरणा करून/दस्तावेज यांच्यासह प्रत्यक्ष प्रत बिगशेअर यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डींग, वसंत ओआसिस समोर, मक्वाना रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र येथे करावे. सदर घोषणा व दस्तावेज गुरुवार, दि. २४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.५९ वा. (भा. प्र. वे.) वा. बिगशेअर यांना सादर करावे. कृपया नोंद घ्यावी की, आयकर टॅक्सचे कपाती करणे
- २१. जर काही तक्रार/सदर प्रपत्र सादर करण्यामध्ये अडथळे आल्यास भागधारकांनी कृपया Bigshare at tds@bigshareonline.com वर लेखी
- २२. कृपया नोंद घ्यावी की, सदर कर कपात करण्याकरिता कंपनी जबाबदार नसेल.
- २३. कंपनीने डॉ. एस. के. जैन यांना प्रॅक्टिसींग कंपनी सचिव म्हणून (सभासदत्व क्र. एफसीएस १४७३, सीओपी क्र. ३०७६) म्हणून ई–मतदान प्रक्रियेचे परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

मंडळाच्या आदेशान्वये वकरंगी लिमिटेडकरिता मेहूल रावळ कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई

दिनांक :२४ ऑगस्ट, २०२०